

28. °पूर्वकम् PAÑĀB. 2, 1, 47. संकेतं ग्रह् ein Uebereinkommen treffen, verabreden SĀH. D. 12. अग्रकृतं 14, 17. °ग्रह् KUSUM. 22, 13. °ग्रह्ण SARVADARĀCANAS. 142, 2. — °केतवः zu einem Stelldichen VARĀH. BṚH. S. 78, 11. MBH. 4, 736. संकेते पिङ्गला वेष्या कात्तेनासीद्दिनाकृता 12, 6514. कात्तं संकेत उपनेष्यती BṚĀG. P. 41, 8, 23. संकेतोपनीवनी 25. सखी यत्र पुंसः संकेतमादिशत् KATHĀS. 30, 81. या याति संकेतम् AK. 2, 6, 4, 10. °काल Spr. (II) 6663. संकेतं करू Jmd (gen. oder instr. mit सह्) ein Rendez-vous geben KATHĀS. 4, 46. SĀH. D. 118. कात्तेव कृतसंकेता R. 4, 41, 24. तस्यास्मि कृतसंकेता 7, 26, 84. सखीमुखेन कृत्वा च संकेतं सह् तेन सा KATHĀS. 13, 72. स्वजार्कृतसंकेता 77, 59. कृतसंकेत उद्याने zu einem Rendez-vous verabredet 8, 12. चौरसंकेतकृत mit Dieben verabredet (धूर्त-त्रीविका) 30, 129. कल्पितं °adj. verabredet Comm. zu ĠAIM. 1, 1, 5. संकेतं द्वाि eine Verabredung treffen: प्राग्दत्तं °mit dem man Etwas vorher verabredet hat Z. d. d. m. G. 14, 572, 9. प्रियतमदत्तसंकेता die dem Geliebten ein Rendez-vous gegeben hat DAČAK. 72, 8. स° °adj. mit dem man Etwas verabredet hat KATHĀS. 77, 62. स्थितं °adj. der Verabredung getreu 46, 37. — 2) ein verabredetes Zeichen, Signal HALĀJ. 5, 36. प्राङ्मूर्धन्यस्तसं-केतकरूपिष्ठि °adj. KATHĀS. 39, 113. कृतभेरीपटक्षङ्गादि° °adj. KULL. zu M. 7, 190. यजमानं संकेतादिना पृष्ठा Comm. zu KĀTJ. ČR. 379, 18. कृतसं-केतम् °adv. Gtr. 5, 9. — 3) Uebereinstimmung: शिनादिशास्त्रप्रसिद्धं °Comm. zu TS. PĀĀT. 1, 21. Einwilligung: वृत्त° °adj. RĀĠĀ-TAR. 3, 374. — 4) pl. N. pr. eines Volkes (vgl. साकेत) MĀK. P. 88, 8. — Vgl. उत्सव°.

संकेतक n. = संकेत 1) HALĀJ. 5, 83. संकेतके चिरयति (loc. despartic.) MĀKĪ. 43, 17. संकेतकागत KATHĀS. 77, 64. तस्यापि तत्रैव दिने तददेव तथा निशि । संकेतकं द्वितीयस्मिन्प्रदरे पर्यकल्प्यत 4, 87. 46. तस्य संकेतकं व्यधात् 30, 175. 65, 235. तस्य संकेतकं द्वाि PAÑĀT. 129, 6. कया-चित्स्वैरिण्या दत्तसंकेतकः 1.

संकेतकेतन n. der Ort, an dem eine verabredete Zusammenkunft mit der geliebten Person stattfindet: °केतनं संपदामिव KATHĀS 26, 44; vgl. unter संकेतोद्यान.

संकेतकौमुदी f. Titel einer Schrift Verz. d. Camb. H. 68.

संकेतन LA. (III) 20, 14 wohl fehlerhaft für संकेतक.

संकेतनिकेत m. = संकेतकेतन NAISH. 22, 42.

संकेतनिकेतन n. dass. KATHĀS. 96, 30. RASAMANĀRI im ÇKDn.

संकेतपद्धति f. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 104, a, 28. 108, a, No. 168. 110, b, 11.

संकेतभूमि f. = संकेतकेतन BHARATA beim Schol. zu Gtr. 7, 2.

संकेतमञ्जरी f. Titel eines Commentars Verz. d. B. H. No. 934.

संकेतय् (von संकेत), °यति DuĀTUP. 35, 39 (ग्रामल्लणो). eine Verabredung treffen mit (gen.): शिष्याणां संकेतयति -Z. d. d. m. G. 14, 572, 12.

संकेतित durch Uebereinkunft festgesetzt: अशीतिरत्किपापरमितताभे पणशब्दः संकेतितः PĀĀJACĪTAT. 22, b, 8. अर्थ SĀH. D. 10, 1. 10. 117, 14.

असंकेतितपरामृष्टा mit der man keine Verabredung getroffen hat DAČAK. 91, 14. असंकेतितव n. das nicht-Festgesetztsein durch Uebereinkunft SĀH. D. 13, 2.

संकेतहृतप्रवेश m. Bez. eines Sa mādhi bei den Buddhisten VJUR. 19.

संकेतवाक्य n. Losung Spr. (II) 1617.

संकेतशिना f. Titel einer Schrift HALL 17. — Vgl. कृठसंकेतचन्द्रिका.

संकेतस्तव m. Bez. eines best. Lobgesanges bei den Çākta Verz. d. Oxf. H. 103, b, 28.

संकेतस्थान n. 1) = संकेतकेतन KATHĀS. 96, 29. VRT. in LA. (III) 20, 8. SĀH. D. 20, 14. Verz. d. Oxf. H. 123, a, 39. — 2) ein Gegenstand, in Betreff dessen man sich durch Zeichen verständigt, VRT. in LA. (III) 5, 20. fg.

संकेतीकर (संकेत + 1. कर) zu einem Stelldichen verabreden (einen Ort): °कृत Gtr. 7, 11.

संकेतोद्यान (संकेत + उ°) n. ein Lustgarten, in dem man sich ein Rendez-vous gegeben hat: संकेतोद्यानमिव यत्सर्वासां भोगसंपदाम् KATHĀS. 81, 52; vgl. unter संकेतकेतन.

संकोच (von कुच् mit सम्) 1) m. a) Zusammenschrumpfung, das Sich-zusammenziehen, Contraction (auch in Folge einer Krankheit) MĀK. P. 46, 12. लक्° सुच. 1, 36, 1. 269, 20. पार्श्व° 281, s. 2, 443, 21. ÇĀRĠG. SĀH. 1, 7, 70. कौर्म संकोचमास्थाय Spr. (II) 1987. प्राप संकोचं कृत्स्नचर्म तत् KATHĀS. 12, 111. सीमा संकोचमयाति वङ्गा चर्म यथाकृत्स्न Spr. (II) 7054. पद्मा: संकोचं याति 2322. KATHĀS. 90, 65. 103, 213. Comm. zu NAISH. 22, 43. अन्ति° das Sichschliessen der Augen SĀH. D. 228. अन्तिप-

दम्पो: KULL. zu M. 1, 64. वस्त्रसंकोचरेखा so v. a. Kleiderfalte TRĀK. 3, 3, 293. H. AN. 2, 317. MRD. m. 3. जले घृतविन्दुरिव कीर्तिलिके संकोच-मेति KULL. zu M. 7, 34. घटप्रासादादिप्रदोपवत्संकोचविकासिता ÇĀMk. zu BṚH. ĀR. UP. S. 112. SARVADARĀCANAS. 45, 16. खया पृथिवी लब्धा न संकोचेन चाप्युत die Contracton des Körpers beim Betteln MBH. 12,

401. न संकोचं क आप्नुयात् beim Schauder Spr. (II) 6810. vor Scham MALLIN. zu KUMĀRAS. 7, 54. करिष्यति च संकोचम् werden sich ducken so v. a. werden bescheiden werden HARIV. 11214. °कारिन् so v. a. be-

scheiden, schüchtern RĀĠĀ-TAR. 4, 667. — b) Schmälerung, Abnahme, Verminderung, Einbusse, Beschränkung: आयुषः Durga zu NIR. 1, 20 bei Muir, ST. 2, 175. ज्ञानसंकोचविकारो SARVADARĀCANAS. 53, 4. देशकाला-

कार° 94, 7. कालसंकोचं करोति er beschränkt die Zeit ÇĀMk. zu BṚH. ĀR. UP. S. 120. आचार° Verz. d. Oxf. H. 266, a, 26. 28. वृत्ति° KULL. zu M. 3. 100. 4, 8. पूजा° zu 3, 120. 5, 84. — c) = बन्ध MRD. 1. 19. — d) ein best. Fisch ebend. — e) N. pr. eines Asura MBH. 12, 8264. — 2) n. Safran (vgl. °पिशुन und रक्त°) AK. 2, 6, 2, 26. H. 645, Schol. MRD.

संकोचक (vom caus. von कुच् mit सम्) °adj. zusammenschrumpfen las-send Comm. zu KĀVĀD. 2, 159. — Vgl. रक्त°.

संकोचन (von कुच् mit सम्) 1) m. N. pr. eines Berges R. 6, 2, 27. — 2) f. ई Mimosa pudica RATNA. im ÇKDn. — 3) n. = संकोच 1) a) सुच. 2, 38, 2. संकोचने यत्नमकरोत् (उष्ट्रः) MBH. 12, 4186. नेत्र° das Sich-

schliessen der Augen SĀH. D. 236.

संकोचपत्रक °adj. im Zusammenschrumpfen der Blätter sich äussernd: वृक्षेषु स्वरः HARIV. 10557. warum nicht संकोचि°?

संकोचपिशुन n. = संकोच Safran H. 645.

संकोचित (vom caus. von कुच् mit सम्) n. das Zusammenschrumpfen-lassen (der Glieder), Bez. einer Art zu kämpfen HARIV. 15978.

संकोचिन् °adj. 1) zusammenschrumpfend, sich schliessend (von einer Blüthe) RĀĠĀ-TAR. 7, 1452. — 2) zusammenziehend, einziehend; s. ग्रात्र°.

संक्रन्द (von क्रन्द् mit सम्) m. 1) das Rauschen: सोम° des gährenden